

Grauer & Weil (India) Limited

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

Re : Security Code No. 505710

Subj.: Submission of newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to the abovementioned subject and Pursuant to Regulation 30, 44, 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith Press Release (news paper advertisement) published in the newspapers viz. 'Business Standard' and 'Mumbai Tarun Bharat' on August 15, 2019 for Intimation of Annual General Meeting, e-voting procedures and dates, book closure and cut-off dates etc.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

CHINTAN K. GANDHI COMPANY SECRETARY



 Regd. Office:
 Growel Corporate, Akurli Road, Kandivli (E),

 Mumbai (Maharashtra) 400 101, India
 T +91-22-66993000 F +91-22-66993010 E hq@growel.com

 CIN L74999MH1957PLC010975
 E hq@growel.com

A PARTICIPATION OF A PARTICIPATIONO OF A PARTICIPATION OF A PARTICIPAT	Corporate Office Add: 701, A Wing, Trade World Building, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013, Maharashtra, India. Tel.; +91-22-66824605 Fax: +91-22-66824666 Website: www.bharatwireropes.com E-mail: Investora@bharatwireropes.com	
	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019	
	(D. Letres)	STAR COLORS VI

Julue_2019 Julue_2019 <thjulue_2019< th=""> Julue_2019 Julue_20</thjulue_2019<>		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	
Total Income from Operations (Net) 5,857.48 6,232.99 5,986.12 24,063 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items.) (2,125.74) (2,857.47) (459.18) (7,406.10) Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/ or Extraordinary items.) (2,125.74) (2,857.47) (459.18) (7,406.10) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,349.21) (261.84) (4,455.10) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451.10) Deriod (Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451.10) Equity Share Capital 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 Eamings per share (of face value of Rs. 10/- per share) (3.55) (3.00) (0.58) (9)	Particulars	30.06.2019	31.03.2019	30.06.2018	31.03.2019	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items.) (2,125.74) (2,857.47) (459.18) (7,406.1) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (2,125.74) (2,857.47) (459.18) (7,406.1) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,349.21) (261.84) (4,455. 4,455. after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451. 4,451. beriod (Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451. 4,495.22 Equity Share Capital 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 5,475 Eamings per share (of face value of Rs. 10/- per share) (3.55) (3.00) (0.58) (9)	and the second sec	(Unaudited)	Audited	(Unaudited)	(Audited)	
Ibefore Tax, Exceptional and/or Extraordinary items.) Net Profit / (Loss) for the period (2.125.74) (2.857.47) (459.18) (7,406) before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (2.125.74) (2.857.47) (459.18) (7,406) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,349.21) (261.84) (4,455) Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (1,345.20) (261.84) (4,451) Equity Share Capital 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 5,475 Earnings per share (of face value of fac. 10/- per share) (3.55) (3.00) (0.58) (9)	Total Income from Operations (Net)	5,857.48	6,232.99	5,986.12	24,063.88	
before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,349.21) (261.84) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,349.21) (261.84) (4,455. (4,455. after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) Total Comprehensive Income for the period (Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451. (4,451. (4,451. (2011) Equity Share Capital 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of face value of Rs. 10/- per share) (3.55) (3.00) (0.58) (9)	before Tax, Exceptional and/or	(2,125.74)	(2,857.47)	(459.18)	(7,406.00)	
after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items.) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451. Total Comprehensive Income for the period (Comprehensive Income (after tax)) (1,595.40) (1,345.20) (261.84) (4,451. Equity Share Capital 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495.22 Reserves (accluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 5,475 Earnings per share (of face value of Rs. 10/- per share) (3.55) (3.00) (0.58) (9)	before Tax (after Exceptional and/	(2,125.74)	(2,857.47)	(459.18)	(7,406.00)	
period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 4,495.22 4,495.22 4,495.22 4,495 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of face value of Rs. 10/- per share) Basic (3.55) (3.00) (0.58) (9)	after Tax (after Exceptional and/	(1,595.40)	(1,349.21)	(261.84)	(4,455.58)	
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of face value of Rs. 10/- per share) Basic (3.55) (3.00) (0.58) (9)	period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	(1,595.40)	(1,345.20)	(261.84)	(4,451.57)	
Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Eamings per share (of face value of Rs. 10/- per share) Basic (3.55) (3.00) (0.58) (9)	Equity Share Capital	4,495.22	4,495.22	4,495.22	4,495.22	
value of Rs. 10/- per share) Basic (3.55) (3.00) (0.58) (9.	Reserves) as shown in the Audited				5,475.58	
	Basic	(3.55)	(3.00)	(0.58)	(9.91	
Diluted (3.55) (3.00) (0.58) (9.	Diluted ,	(3.55)	(3.00)	(0.58)	(9.91	

Notes:
 The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended June 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the Stock Exchange website (www.nse-india.com and www.bseindia.com) and Company's website (www.haratwireropes.com)
 The above financial results for the quarter ended June 30, 2019 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting below furnetiation 2010

held on August 14, 2019. 3. The figures for the quarter ended March 31, 2019 are the balancing figures between audited

Newspaper Name-Business Standard Date - 15/08/2019

GRAUER & WEIL (INDIA) LTD. Regd. Office : Growel Corporate, Akurli Road, Kandivli - East, Mumbai - 400101. Tel.: 022-6693000, Fax: 022 - 66993010, email: secretarial@growel.com Website: www.growel.com, CIN: L74999MH1957PLC010975

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSUBE DATES NOTICE is hereby given that the 61st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday. September 5, 2019 at 3.00 pm at Growel's 101 Mall, Akurli Road, Kandivli (East), Mumbai - 400 101 to consider the matters, as set out in the Notice convening the said AGM, which together with the Annual Report for the Financial Year ended March 31, 2019, process, manner and instructions of e-voting has been sent to the individual shareholders at their respective addresses / email IDs on Monday, August 12, 2019 and posted on the Company's website at www.growel.com and is also available on www.evotingindia.com In compliance to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation A4 of SEBI (Listing Regulation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Company is providing the facility of Remote e-voting (voting by electronic means) through e-voting platform provided by Central Depository Service (India) Ltd. (CDSL) to all the members as an alternative, to enable them to cast their vote electronically. Any person, who acquires the shares of Company and becomes a member after dispatch

to all the members as an alternative, to enable them to cast their vote electronically. Any person, who acquires the shares of Company and becomes a member after dispatch of the Notice but before the cut-off date for voting i.e. August 29, 2019, shall be entitled to avail the facility of remote e-voting | voting at the AGM. E - Voting period will commence from Monday, September 2, 2019 at 10.00 am and will end on Wednesday, September 4, 2019 at 5.00 pm. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. M/s GMJ & Associates, firm of practicing Company Secretaries has been appointed as scrutinizer for e-voting process and voting at AGM. NOTICE is further hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, that the Register of Members and Share Transfer Records of the Company will remain closed from August 31, 2019 to September 5, 2019 (Both days inclusive) and the dividend as recommended by the board, if approved at the ensuing Annual General Meeting, will be paid to those members of the Company whose names appear as members in the Register of Members at the close of business hours as on August 30, 2019. Further in case of any queries relating to e -voting, kindly refer FAQ or user manual for

Further in case of any queries relating to e - voting, kindly refer FAD or user manual for shareholders available at the 'help' section of http://evotingindia.co.in or send mail to helpdesk.evoting@cdslindia.com

A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. Further all dividends which remain unclaimed for a period of 7 years and shares on which dividend has not been claimed for 7 consecutive years or more are required to be transfer to IBFP Authority. Members who have not en- cashed their Dividend Warrants in respect of earlier years are requested to write to the Company / its Registrar and obtain payment thereof. For Grauer & Weil (India) Ltd.

Mumbai, India August 14, 2019

CHINTAN K. GANDHI **COMPANY SECRETARY**

Sdl

UNAUDITED FINANCIAL RESULTS (CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 201

	QUARTER ENDED				
PARTCULARS	30.06.2019 UN-AUDITED	31.03.2019 AUDITED	30.06.201 UN-AUDITI		
Total income from operations (net)	16761.23	15432.23	9731.9		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	196.85	67.99	126.1		
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the	196.85	67.99	126.1		
period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	196.85	67.99	126.1		
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet	2087.68	2087.68	2087.6		
of previous year)* Earnings Per Share (before & after extraordinary items) (face value of Rs.10/- each)					
a) Basic:	0.94	0.33	0.6		
b) Diluted:	0.94	0.33	0.6		

Note: 1 The above financial result which have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee & Taken on record by the Board of D meeting held on 14th August, 2019. Result financial Result filed with the Stock Exchange under Regu-ter and Financial Result of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regu-ter and Financial Result of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regu-ter and Financial Result of the detailed format of Result filed with the Stock Exchange under Regu-ter and Financial Result of the detailed format of Result filed with the Stock Exchange under Regu-

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regu SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation,2015. The full format of the Quarter ended Financial Resu on the website of the Stock Exchange i.e www.bseindia.com. The same are also available on the Com

For SWARNSAR

MAHENDR MANAGI

DIN

Place: Mumbai Date: 14,08,2019

KRYPTON INDUSTRIES CIN: L25199WB1990PLC048791

Redg. Office : Plot No.31 & 32, Falta Special Economic Zone Sector-1, 24 Parganas (S) Pin-743-504

Head Office : 410, Vardaan Building, 25A, Camac Street, Kolkata-7

EXTRACTS OF THE STANDALONE UNAUDITED I ENDED 30.06.2019		R THE QU/ khs (except I
Particulars	QUARTER ENDED 30.06.2019	QUARTER ENDED 30.06.2018
	(Unaudited)	(Unaudited)
Total Income from Operations (net)	836.20	885.35
Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	15.82	20.15
Net Profit /(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	15.82	20.15
Net Profit /(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	19.82	23.15
Total Comprehensive Income for for the period [comprising Profit/(Loss)for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	19.82	23.15
Equity Share Capital	1,469.71	1,469.71
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	
Earnings per Share (for continuing and discontinued operations) (Face Value of 10/- each) Basic & Diluted (*Not Annualised)	*0.14	*0.16

The company doesn't have any Exceptional & Extraordinary items.

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Quarterly Finance filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/ Annual Financial available on Stock Exchange Websites (www.bseindia.com) and on the Company (www.kryptongroup.com). (JAY SING Managi

Place : Kolkata

5

6 7

8

Date: 14.08.2019

PRESSMAN

Extract of Unaudited Financial Results for the guarter ended 30th June 2019

Particulars	Quarter ended 30.06.2019	Year ended 31.03.2019	Qi e 30.(
	Unaudited	Audited	Una	
Total income from operations	917.79	4413.31		
Net Profit for the period before Tax	208.53	849.96		
Net Profit for the period after Tax	162.53	654.96		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	161.61	653.49		
Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 2)	469.66	469.66	100	
Reserves (excluding Revaluation Reserve		3340.05		

गंगतानाच आरोपही लेकेचे दर आहे. २२

मात्र, स्थायी समितीला काहीही माहिती नाही. प्रशासनाने या प्रकल्पाचे सादरीकरण करावे, अशी मागणी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली.

त्र्या डिझाईनमध्येही बदल?

ो बदल करण्यात येणार असून नव्याने सल्लागार नियुक्त गचा आरोप समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी केला. या याच्या मार्गात बदल करण्यात येणार का, याची प्रशासनाने 1) केली. झાल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ''सार्वजनिक उत्सव मंडळ आणि धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात येईल. पासपोर्टसाठी ज्या पद्धतीने आता सहजपणे अर्ज, नोंदणी करता येते, त्याच पद्धतीने ही प्रक्रिया असेल. ऑनलाईन प्रणाली असेल. त्यामुळे कुठल्याही कार्यालयात ध्वानवधकाना परवानगा देण्यासाठी प्रयत्न करू, असेही फडणवीस यांनी सांगितले.

उत्सव काळात गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केली. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत रात्री १० नंतर पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी पूण्यातील मंडळांनी केली महापार विश्वनाथ महाछवर, yourच्या महापौर मुक्ता टिळक, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ड. नरेंद्र दहीबावकर, अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयंत साळगावकर उपस्थित होते.

विकासासाठी 'आयआयएस' महत्त्वपूर्ण ठरेल

ास, उद्योजकता मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''कौशल्य विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळानेही अलिकडेच महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. राज्यातील विविध योजनांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात ही महत्त्वपूर्ण संस्था सुरु होणे महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवास्पद अशी बाब आहे.'' यावेळी केंद्रीय मंत्री पांडे यांनी कौशल्य विकासाच्या धोरणाबाबत

फडणवीस माहिती दिली. पंतप्रधान न वेकासाच्या मोदी यांच्या संकल्पनेत अलिकडेच देशात मुंबई, अहमदाब् र्णय घेतले आणि कानपूर येथे इंडि न विविध इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स साधण्याचा स्थापन करण्यात येत आहेत. यत्नात ही मुंबईतील संस्थेच्या स्थापनेत सुरु होणे टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला गौरवास्पद आहे. मुंबईतील संस्थेचा '' यावेळी पायाभरणी समारंभ लवकरच नी कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाबाबत हस्ते होणार आहे.



ग्रद्री राज्य अतिथीगृह धतली. त्यावेळी गुख्यमंत्री फडणवीस ते.




कर शिंदे यांची हरकत मिती अध्यक्षांचे निर्देश

यावर कारवाई करण्यात येणार मात्र, रस्तारुंदीकरणात बाधित न्या दोन हजार घरांना पर्यायी देण्याबाबतच्या नियमाकडे लक्ष अशा घरांच्या वरच्या मजल्यांना त आलेली नोटीस त्वरीत मागे ो, असे निर्देश बुधवारी स्थायी ती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सनाला दिल्याने रस्तारुंदीकरणात ान्या वरच्या मजल्यांवरील ारचे गंडांतर टळले आहे.

वरच्या मजल्यांना टीडीआर द्या : शिंदे

बाधित झोपडीसाठी १ टीडीआर चटई क्षेत्र) असे महापालिकेचे ग असताना ७५ टक्वे मोबदला या व्यक्तीला देऊन २५ टक्वे दला भूमालकाला देण्याची तरतूद बदललेल्या नियमानुसार आर दुप्पट झाला आहे. त्यामधील टीडीआर वरच्या मजल्याला ात पालिकेचे काहीही नुकसान . फक्त धोरण तयार नसल्यामुळे गशांना बेघर केले जात असेल.



मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्य दिनी सायंकाळी मुंबईतील मान्यवरांसोबत स्नेहोपहार (चहापान) कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.

दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंत्रालय प्रांगणात आयोजित स्नेहोपहार कार्यक्रम होणार नाही, असे कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व निमंत्रितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांच्या बहुमोल पाठिंब्याची व स्रह्नकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

एसटीला पार्किंगसाठी जागा द्या' मुंबई : गणेशोत्सव काळात राज्य परिवहन महामंडळाच्या जादा Newspaper Name-? Mumbai Tarun Bharat Octe -: 15/08/2019

'गणेशोत्सवात 'बेस्ट' आगारात

दरवर्षी एसटीच्या जादा गाड्या साडण्यात यतात.

ग्रौअर ॲण्ड वेल (इंडिया) लि. जोंद. कार्यालयः ग्रोवेल कॉर्पोरेट, अकुली रोड, कोदिवली - पूर्व, जुंबई - ४००१०१. दूर.: ०२२-६६९९३०००, फॅक्स : ०२२-६६९९३०१०, ईंजेल : secretarial@growel.com वेबसाईट : www.growel.com, सीआयएन : L74999MH1957PLCD1 0975 वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर दिनांकाची सूचना बाह्रारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) योग्रेट सूर्वजा दर्भयात यत के, कंपजाच्या संदर्भ्याचा २९ वा जावक संसाधारण समा (एका)म्भ गुरुवार, सप्टेंबर ५, २०९९ रोजी टु. ३.०० वाजता योवेल्स १०१ मॉल, आकुर्ती रोड, कॉदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०९ येथे सदर एजीएमनी माहिती रेपाऱ्या सूचनेमध्ये नमुद्द केल्यानुसार, प्रकरणे, जो मार्च ३१, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह, विवारात पेण्याकरिता घेण्यात बेणार आहे, ई-मतदानाची प्रक्रिया, पद्धत आणि सूचना वैथवित्तक भाजधारकांना त्यांच्या संबंधित पत्ता/ इंमेल पत्त्यावर सोमवार, ऑजस्ट १२, २०१९ रोजी पाठविण्यात आली आहे आणि कंपनीच्या वेबसाईट ww.growel.com वर प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे कंपज्यांचे (व्यवस्थापन आमि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेन्नी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ४४ सह वांचावयाच्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दींचे पालन करताना, कंपनी त्यांच्या सर्व सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रोंनेक पद्धतीने देण्याकरिता, पर्यायी व्यवस्था म्हणून सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लि. (सीडीएसएल) द्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान प्लटफॉर्महारे रिमोट ई-मतदान (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान) सुविधा पुरवित आहे. कोणी व्यक्ती, ज्याने सूचना पाठविल्यानंतर परंतु मतदानाकरिता शेवटचा दिनांक म्हणजेच ऑगस्ट २९, २०१९ पूर्वी कंपनीचे भाग धारण केले आहेत आणि सदस्य झाला आहे, तो रिमोट ई-मतदान सुविधा मिळविण्याकरिता/ एजीएम मध्ये मतदान करण्यास पात्र असेल. ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २, २०१९ रोजी स. १०.०० वाजता सुरू होईल आणि बुधवा, सप्टेंबर ४, २०१९ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. त्यानंतर ई-मतदान यंत्रणा सीडीएसएलद्वारे बंद संप्रेश १, २०१९ रोजा सांय. ५.०० वाजता संपत्र. त्यांबतर इ-अतदाब वर्षणा साडाएसएलक्कार बद करण्यात चेईल आणि सदस्यांबा सदर दिबांक आणि चेळंबंतर इत्वेक्ट्रॉबिक पद्धतीने सत देता येणार बाडी. कंपनी सेकेटरी बरणूल काम पाहणारी संस्था, के. जोएमणे आँष्ठ असोसिपट्स, यांची ई-सतदाब प्रक्रिया आणि एजीएममधील मतदाबाचे स्क्रुटीवाखरार म्हणूब वेवणूक करण्यात आली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १९ च्या तरतुर्दीवुसार याद्वारे अशीही सूचबा देण्यात येते की, सदस्यांचे बांदपट आणि कंपनीवे भाग हस्तांतरण रेकॉर्ड ऑगस्ट ३१, २०१९ ते सार्टबर, ५, २०१९ (दोबही दिव समाविष्ट) पर्यंत बंद राहतील आणि मंडळावे शिफारस केल्यानुसार लागांश, जर आगानी वार्षिक सर्वसाधारण सभेमख्ये मंजूर झाल्यास, कंपनीच्या त्या सदस्यांचा, ज्यांचे बाव ऑगस्ट ३०, २०११ रोजी वर्षिक सर्वसाधारण सभेमख्ये मंजूर झाल्यास, कंपनीचा त्या राह्यते कंपनी कार्यतात्री क्यांत्र स्व तासांच्या समाप्तीस सदस्यांच्या नोंदपटामच्ये सदस्य कणून दिस्त असल त्यांन प्रदान केले जाईल. त्यापुढे ई-मतदानाशी संबंधित कोणतीही शंका असल्यास, कृपया http://evolingindia.co.in च्या 'help' विभागामध्ये उपलब्ध भागधारकांकरिता वापरकर्ता पुस्तिका किंवा FAQ चा संदर्भ घ्यावा. सदस्य रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क बजावव नंतरदेखील एजीएम मध्ये भाग घेऊ सकतो, परंतु त्याला पुन्हा एजीएममध्ये मतदान करता येणार नाही.

राष्ट्रिदे से लाभांश ज्यावर ७ वर्षांच्या कालावधीमध्ये दावा केलेता नाही आणि भाज ज्यांच्यावर ७ सलज किंवा अधिक वर्षांमध्ये दावा करण्यात आलेला नाही ते आचईपीएस प्राधिकरणास हस्तांतरीत करावे लागतील. ज्या सदस्यांनी त्यांचे आधीष्या वर्षांचे लाभांश वॉरंट प्राप्त केलेले नाहीत, त्यांनी कंपनी/त्यांचे रजिस्ट्रार यांना लेखी कळवावे आणि त्यांचे पेमेंट मिळविण्याची वितंती करण्यात येते. भ्रीअर जॅण्ड वेल (इंडिया) लि.

अण्ड वल (झाडया) लि. \ सही/-चिंतन के. गांधी

ातन के. गांधी कंपनी सचिव

	GROWEL SINCE 1957 STATEMENT	and an and a loss of	Office: Akurli	74999MH19	ali (East), Mu 57PLC01097	5		30, 2019	Rs. In Lacs
	Vo. 30-J	Standalone Results			Consolidated Results				
Sr. No.		Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended
		30-Jun-19	31-Mar-19	30-Jun-18	31-Mar-19	30-Jun-19	31-Mar-19	30-Jun-18	31-Mar-19
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	13,290	18,718	12,289	61,068	13,412	18,866	12,396	61,264
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	1,828	3,000	2,599	10,015	1,851	3,012	2,620	10,031
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	2,228	2,381	2,599	9,396	2,251	2,392	2,620	9,412
	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	1,543	1,471	1,972	6,371	1,566	1,482	1,993	6,387

मुंबई, भारत ऑगस्ट १४, २०१९